/eprochome/nmdc from 28.01.2021 to 10.02.2021.

NMDC Limited Telangana, CIN:L13100TG1958GOI001674 CONTRACTS DEPARTMENT

Tender Enquiry No: HO(Contracts)/NISP/Maint/Inst/763 NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of Steel, Govt. o India, invites online bids from experienced domestic bidders for Maintenance of Instrumentation Installation of RMHS, Cokeoven, By-product, Sinter Plant and respective auxiliaries for a period of 2 years for 3.0 MTPA Integrated Steel Plant at Nagarnar near Jagdalpur, Chhattisgarh State.

The detailed NIT and Bid documents can be viewed and /or downloaded from NMDC website:http://www.nmdc.co.in Central Public Procurement portal http://www eprocure.gov.in/epublish/app & MSTC portal https://www.mstcecommerce.co.ii

For accessing the bid document from MSTC portal, bidders to visit MSTC website and search Tender Event No. NMDC/H0/103/20-21/ET/789.

The Bidders, on regular basis are required to visit the NMDC website / CPP Portal / MSTC

website for corrigendum, if any, at a future date. For further clarification, the following can be contacted:

Chief General Manager (Contracts), NMDC Limited, Hyderabad, Fax No.+91-040-23534746, Tel No.+91-040-23532800, email: steelcontracts@nmdc.co.in

Chief General Manager (Contracts

ESTATES LTD. Regd. Office: 24/432, Marar Road Willingdon Island, Cochin - 682 003

CIN: L01132KL1923PLC000415 Phone: (0484) 2667653 E-mail: chinnartea@gmail.com Website: www.chinnartea.com

HAILEYBURIA TEA

Notice is hereby given for the meeting of the Board of Directors of the Company, which will be held on Friday, 5th February, 2021 at 10.30 am through Zoom Video Conferencing at the Registered Office of the Company at 24/432, Marar Road, Willingdon Island, Kochi 682003, interalia to consider and to take on record of the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter Ended on 31st December, 2020.

For HAILEYBURIA TEA ESTATES LTD. Sd/- Ashok Kumar Dugar Place : Kochi Managing Director

APM TERMINALS Lifting Global Trade. **Gujarat Pipavav Port Limited**

Regd. Office: Pipavav Port, At Post Rampara-2 via Rajula Dist. Amreli Guiarat-365560

CIN: L63010GJ1992PLC018106 Tel: 02794 242400 Fax: 02794 242413 Website: www.pipavav.com Email: investorrelationinppv@apmterminals.com

Pursuant to Regulations 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Gujarat Pipavav Port Limited ('the Company') will be held on Thursday 11th February 2021, to consider inter-alia Un-audited Standalone and Consolidated financial results of the Company for the Quarter and Nine Months ended 31st December 2020.

The Notice is also available on the Company website www.pipavav.com and on the website of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

Date: 27th January 2021

Place: Mumbai

Manish Agnihotri **Company Secretary & Compliance Officer**

For Gujarat Pipavav Port Limited





Nippon Life India Asset Management Limited

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 103

Change in Key Personnel and Investor Relations Officer: Notice is hereby given that Mr. Bhalchandra Joshi, Chief – Service Delivery and Operations

Excellence & Customer Care has resigned from the services of Nippon Life India Asset Management Limited ("NAM India") with effect from the close of business hours on January 29, 2021. Pursuant to this resignation, Mr. Joshi shall cease to be the Key Personnel and Investor Relations Officer of NAM India/ Nippon India Mutual Fund.

Investors are further requested to note that, Mr. Milind Nesarikar, Chief Risk Officer of NAM India shall be now designated as Chief Risk Officer & Chief Service Delivery and Operations Excellence and will act as designated Investor Relations Officer of NAM India/ Nippon India Mutual Fund w.e.f. January 30, 2021. Therefore investors are requested to address all related queries to Mr. Milind Nesarikar at the following address:

Mr. Milind Nesarikar

Nippon Life India Asset Management Limited 4th Floor, Tower A, Peninsula Business Park,

Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013.

Tel No. +91 022 6808 7000; Fax No. +91 022 6808 7097 Email: Milind.Nesarikar@nipponindiaim.com

Investors are requested to take note of the above. This addendum forms an integral part of the relevant Scheme Information Document of schemes and Statement of Additional Information. All the other terms and conditions of the aforesaid documents read with the addenda issued from time to time will remain unchanged.

For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai January 27, 2021

Authorised Signatory Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



PSP Projects Limited

CIN No.L45201GJ2008PLC054868

Registered Office: 'PSP House', Opp. Celesta Courtyard, Opp. Lane of Vikramnagar Colony, Iscon - Ambli Road, Ahmedabad - 380 058. Website: www.pspprojects.com Email: grievance@pspprojects.com

Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the (₹ in Lakhs) Quarter and Nine Months ended December 31, 2020

-		Quarter	Nine Months Ended		
Sr. No.	Particular	31-12-2020 (Unaudited)	31-12-2019 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	
1.	Total Income from Operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items and Share of Profit/(Loss) from Joint Venture)	39,390.67 3,923.41	42,849.54 4,827.19	75,315.96 5,565.08	
3.	Net Profit for the period (after tax, Exceptional and Extraordinary Items before Share of Profit/(Loss) from Joint Venture)	2,855.06	3,626.12	4,129.33	
4.	Net Profit for the period (after tax, Exceptional and Extraordinary Items and Share of Profit/(Loss) from Joint Venture)	2,870.66	3,647.52	3,921.05	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,868.11	3,644.02	3,914.53	
6. 7. 8.	Paid-up Equity Share Capital - Face Value Rs.10/- each Other Equity excluding Revaluation Reserves Earnings per Share of Rs.10/- each (in Rs.) (not annualised)	3,600.00	3,600.00	3,600.00	
	Basic Diluted	8.11 8.11	10.15 10.15	11.05 11.05	

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

respective meeting held on January 27, 2021.

2. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

3. Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

	Standalone						
	Quarter	Nine Months Ende					
Particular	31-12-2020 (Unaudited)	31-12-2019 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)				
Revenue from Operations Profit before tax and Exceptional Item	39,015.86	42,306.64	74,013.60				
Profit before tax and Exceptional Item	4,127.38	4,881.32	5,684.23				
Profit before tax and after Exceptional Item	3,853.27	4,881.32	5,410.12				
Profit after tax	2,791.83	3,674.77	4,010.45				

4. In line with the requirements of Regulation 33 and 52 (4) of Listing Regulations, the results for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (URL: www.nseindia.com) and on company's website (URL:

Previous period figures have been regrouped/rearranged, wherever necessary, to correspond to current period's presentation. For and on behalf of the board For, PSP Projects Limited

Place: Ahmedabad Date : January 27, 2021

Prahaladbhai S. Patel Chairman, Managing Director & CEO DIN No. 00037633

The Singareni Collieries Company Limited (A Government Company)
Regd. Office: KOTHAGUDEM- 507101, Telangana. E-PROCUREMENT TENDER NOTICE

Tenders have been published for the following Services / Material Procurement through e-procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in - or - https://www.scclmines.com

NIT/Enquiry No.- Description / Subject- Last date and time for Submission of bid(s) E1720O0345- Annual Maintenance Contract (AMC) of portable wireless sets handheld (KENWOOD make model TK 2317/TK 2170) for 3 years - 06.02.2021-E0720O0158- Procurement of 15,000 Jars of CO2 absorbent for use at Rescue

Service Points of SCCL - 06.02.2021-17:00 Hrs. E1720O0358- Renewal of UTM Firewall service support along with upgrade for 3

years w.e.f 13.04.2021 in respect of 4 areas - 06.02.2021-17:00 Hrs. E0520O0351- Procurement of Pig Iron for CI casting at Foundry, Central workshop, Kothagudem - 06.02.2021-17:00 Hrs.

E0720O0352- Procurement of 18.00 X 25 32 PR Tyres E-4 TL WITH O-RING for a period of one year - 10.02.2021-17:00 Hrs. E142000367- Excavation, loading, transportation and delivering of sand from

Kudurupalli Sand Quarry (Godavari River) to KTK.1,5 and 6 Inclines, Bhupalpalli Area for a period of 2 Years - 11.02.2021-10:30 Hrs. E0420O0355- Procurement of Zero constant circular prisms of 2km and 5km on

RC basis for two years period through Open enquiry - 11.02.2021-11:00 Hrs. E042000365- Procurement of HDPE Pipes on RC basis for one year period through Tender-Cum-Reverse Auction-reg - 11.02.2021-17:00 Hrs. - GM (MP) NIT No., Date - Name of the work - Estimated Contract Value - Last date

& time for Submission of bids CW/STPP/E-26/T-36/2020-21. Dt. 13.01.2021- * Miscellaneous civil works in main plant area (BTG) at 2x600 MW STPP, Jaipur (V&M), Mancherial district, Telangana State.* - Rs.32,21,865/- 01.02.2021 - 4:30 P.M. CW/STPP/E-27/T-37/2020-21, Dt. 13.01.2021-* Miscellaneous civil works in Ash

Handling plant & Pre-Treatment area at 2x600 MW STPP, Jaipur (V&M), Mancherial district, Telangana State." - Rs.34,09,633/-01.02.2021 - 4:30 P.M. CW/STPP/E-28/T-38/2020-21, Dt. 13.01.2021- * Miscellaneous civil works in Coal Handling plant area at 2x600 MW STPP, Jaipur (V&M), Mancherial district, Telangana State.* - Rs.32,29,402/-01.02.2021 - 4:30 P.M. -Dy.GM (Civil) / I/c STPP (Civil)

CW/KGM/e-32/2020-21, Dt. 20.01.2021- M & R works for Section No 3K/B area, i.e., Quarters like Old-B (Tiled/Terrace roof), NC, NB, MEC-B, BCH type, Stadium Ground and Sub-Station (Post Office) etc., at Ganeshpuram area, Kothagudem Corporate for the Year 2020-21, Bhadradri Kothagudem District, Telangana State -Rs.39,22,442/-05.02.2021-4:00 P.M. PR/2020-21/MP/CVL/81 RO No: 1402-PP/CL-AGENCY/ADVT/1/2020-21

Hero

Hero MotoCorp Limited Regd. Office: The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandela Road, Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070 CIN: L35911DL1984PLC017354 | Phone: 011-46044220 Fax: 011-46044399 | E-mail: secretarialho@heromotocorp.com Website: www.heromotocorp.com

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES Members of the general public and existing shareholders of Hero MotoCorp Ltd. "Company") are hereby informed that the Original Share Certificates, details of which are given hereunder have been reported lost/misplaced/stolen/not received and that pursuant to requests received from concerned shareholders, the Company intends to ssue duplicate share certificates in lieu of the said Original Share Certificates (Face Folio No. Shareholders Face Distinctive Nos Certificate No. of

Folio No.	Shareholders Name	Value	Distinctive Nos.	No.(s)	No. of Shares
HML0084900	SIMANTI BAGCHI	Rs.2/-	47410401- 47411270	513618	870
	1203-6076	Rs.10/-	4264916-4264965 12614727 -12614746	85308 146288	50 20
			16260042 -16260051	243091	10
			16260052 -16260056	243092	05
			16260057 -16260058	243093	02
			21061060-21061109	346248	50
	9		21061110 -21061146	346249	37
HML0037600	SHRIKANT GIRDHARLAL SHAH	Rs.2/-	45044536 - 45044735	508801	200
HML0118071	S K KHOSLA	Rs.10/-	1389666 - 1389715	27803	50
HML0091102	KULWANT SINGH BAGGA DARSHAN SINGH BAGGA	Rs.10/-	18384174 -18384223	247952	50
HML0111337	ASHOKA KUMARI TUNUGUNTLA	Rs.2/-	159371786-159371850	528163	65

Any person having objections to issue of duplicate Share Certificates, as mentioned herein above, may submit the same, in writing, with the Company marked to the Secretarial Department' at its Registered Office or send an email at secretarialho@heromotocorp.com within 7 days from the date of publication of this Notice. In the meanwhile, members of the public are hereby cautioned against dealing n the above mentioned Share Certificates. For Hero MotoCorp Ltd.

Neerja Sharma Company Secretary & Chief Compliance Officer

Date: 27/01/2021

Union Bank to raise ₹205 crore by issuing bonds Union Bank of India on Wednesday said it will raise ₹205 crore by issuing Basel III compliant

bonds later this week. The coupon is fixed at 8.73% per annum to be payable annually. The date of allotment of bonds is January 29, 2021.

ARVIND LIMITED CIN - L17119GJ1931PLC000093 Regd. Office: Naroda Road, Ahmedabad - 380025 Website: www.arvind.com Email: investor@arvind.in Tele.: +91 79 68268000-8108-09

NOTICE

Pursuant to Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, February 04, 2021 at Ahmedabad to consider and approve, among other items, the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2020. The Notice of this meeting is also available on the Company's website

(www.arvind.com) and also on the Stock Exchanges' websites viz. National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com). For Arvind Limited Ahmedabad

R. V. Bhimani Company Secretary

एनरीपीसी NTPC

27.01.2021

NTPC Limited (A Govt. of India Enterprise)

CIN: L40101DL1975GOI007966

Regd. Office: NTPC Bhawan, SCOPE Complex, 7 Institutional Area. Lodi Road, New Delhi-110 003 Tel. No. 011-24360100, Fax: 011-24361018, E-mail: csntpc@ntpc.co.in,

Website: www.ntpc.co.in NOTICE OF BOARD MEETING AND FIXATION OF RECORD DATE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held at New Delhi on Thursday, February 4, 2021, to inter- alia, consider, approve and take on record un-audited Financial Results of the Company for the quarter and nine-months period ended on December 31, 2020, after these results are reviewed by the Audit Committee of the Board. Interim dividend on the equity share capital of the Company for the year 2020-21 may also be, inter-alia, considered in the same Meeting of the Board of Directors. Notice is further given that the Company has fixed Friday, February 12, 2021 as the

"RECORD DATE" for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of above interim dividend, if declared by the Board. The Interim Dividend, if declared, shall be paid to those eligible members or their mandates whose names appear:-

 (a) as Beneficial Owners as at the close of business hours on Friday, February 12, 2021 as per the list of Beneficial Owners to be furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited in respect of the shares held in Electronic/Demat form, and (b) as Members in the Register of Members of the Company after giving effect to all

transactions in physical form lodged on or before Friday, February 12, 2021. Further, pursuant to the changes introduced w.e.f. April 1, 2020 by the Finance Act 2020, in relation to the taxation of dividend, you may kindly refer to the communication uploaded for all the shareholders/prospective shareholders on NTPC website under the tab Investors<Dividend TDS Communication.

The said Notice and any other further information may be accessed on the

Requests for transfer, communication for change of address, Bank details, and ECS details should be sent to the respective Depository Participants of the shareholders in case of dematerialised shares. The above details in respect of shares held in Physical form should be sent to the Registrar and Transfer Agents of the Company at the Alankit Assignments Limited, Unit: NTPC Limited

Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, Members holding equity shares of the company in electronic mode, who have

not registered their e-mail address, are requested to register their e-mail address through their Depository Participant (DPs) to enable us to send documents through electronic mode in future. Members who have registered their e-mail-ID are requested to keep it validated with their DP. Members holding equity shares in physical form, who have not registered their e-mail address, are requested to register their e-mail address with the Alankit

Assignments Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company, to enable us to send documents through electronic mode in future.

(Nandini Sarkar)

Place: New Delhi Company Secretary Dated: 27.01.2021 Leading the Power Sector

Duncan Engineering Limited

(Regd. Office: F-33, Rajangaon, MIDC, Tal. Shirur, Dist. Pune -412 209) (CIN NO.- L28991PN1961PLC139151)

(Rs in Lakhs)

Extract of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31' 2020

		(IV)	s. in Lakins)	(RS. III Lakiis)			
Particulars	0	uarter Ende	ed	Nine Mon	Year Ended		
T di dicalali	Dec 31, 2020	Sept 30, 2020	Dec 31, 2019	Dec 31, 2020	Dec 31, 2019	Mar 31, 2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1 Total Income from Operations	1,207.00	1,173.88	1,032.11	2,841.53	3,383.68	4,438.97	
2 Net Profit from ordinary activities after tax	112.65	164.76	80.33	199.37	406.77	326.30	
3 Total Comprehensive income for the period (Comprising profit for the period and Other Comprehensive Income for the period) after tax	109.48	166.71	77.65	197.65	398.53	318.03	
4 Equity share capital	369.60	369.60	369.60	369.60	369.60	369.60	
5 Reserve excluding Revaluation Reserve as per Balance sheet of previous accounting year	-	-	-	-		-	
6 Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each) Basic & Diluted	3.05	4.46	2.17	5.39	11.01	8.83	

Notes:

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 28th January, 2020. The Auditor of the company have carried out Limited Review of the same.

The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Monthly Financial Results filed with the stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half Year ended Septemebr 30' 2018 are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and Company's website www.duncanengg.com.

> By Order of the Board of Directors (Akshat Goenka)

> > Managing Director

Place : Noida Date: 27th January, 2021



Place: Digvijaygram

Date: January 27, 2021

Shree Digvijay Cement Company Limited Regd. Office: Digvijaygram 361140 (Gujarat)

Phone: 0288-2344272-75 Fax: 0288-2344092, Email: investors.sdccl@digvijaycement.com

CIN: L26940GJ1944PLC000749, Website: www.digvijaycement.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(Rs. in lakhs)

New Delhi

								(113	iii idikiis,
	Quarter ended				Nine Months Ended			For the year ended	
Particulars	31/12/2020	30/09/2020	31/12/2020	30/09/2020	31/12/2019	31/12/2020	31/12/2020	31/12/2019	31/03/2020
	Consolidated		Standalone			Consolidated	lidated Standalone		Standalone
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
Total income from operations (net)	14,553.83	9,769.86	14,553.83	9,769.86	12,288.92	33,184.48	33,184.48	34,267.24	47,209.29
Profit / (loss) for the period	1,401.18	254.19	1,402.05	256.01	944.44	2,653.46	2,656.10	3,326.37	5,643.71
Total Comprehensive Income for the period	1,396.82	264.31	1,397.69	266.13	912.00	2,640.43	2,643.07	3,282.21	5,602.43
[Comprising Profit for the period (after tax) and									
other Comprehensive Income (after tax)]									
Equity Share Capital	14,211.62	14,189.23	14,211.62	14,189.23	14,137.50	14,211.62	14,211.62	14,137.50	14,137.50
Reserves (excluding Revaluation Reserve as shown					7				13,502.52
in the Balance Sheet of prevoius year)		s 84			es e				SX 30
Earnings Per share (of Rs.10/- each) (not annualised)									
Basic earning per Share (In Rs.)	0.99	0.18	0.99	0.18	0.67	1.87	1.87	2.35	3.99
Diluted earning per Share (In Rs.)	0.96	0.17	0.96	0.18	0.67	1.81	1.81	2.35	3.96
The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Statement of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of									

the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of the Standalone and Consolidated Statement of unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com or www.nseindia.com or at Company's website at www.digvijaycement.com

For Shree Digvijay Cement Company Limited

(DIN: 07313541)

Onion export yet to pick up pace despite lifting of ban

FE BUREAU Pune, January 27

ALMOSTA MONTH after the Centre lifted the ban on onion exports, India has managed to export 40,000-50,000 tonne till date because of a lukewarm response from the international market, according to senior industry people. India exported onions valued at \$198 million in

the April-Iune period of FY21 and \$440 million through 2019-20. The country had exported around 10 lakh tonne in 2019-20. Bangladesh Malaysia, the UAE and Sri Lanka are the top importers of Indian onions. The ban on onion export, imposed on September 14, was lifted on January 1.

Ajit Shah, president, Horticulture Produce Exporters Association, said demand is picking up slowly. "Onions from Pakistan are currently being sold at \$275 per tonne (freight on board) while Indian onions are costlier at \$450 per tonne (FOB). Therefore, there is not much movement happening," he said. "Other countries are still in the process of completing consignments from Pakistan and other exporting nations such as Turkey and Egypt. Once these are completed, they should turn towards India. We expect exports to pick up in the next 15-20 days."

Shah had earlier said India can export some 20 lakh tonne this season after the arrival of the new crop.

Wednesday, On wholesale onion prices at Lasalgaon averaged at ₹2,500 per quintal, with the maximum price being ₹3,099 per quintal and the minimum at ₹900 per quintal. Total arrivals were in the range of 24,624 quintal on Monday.

Manoj Jain, an onion trader in Lasalgaon, said although exports have begun, it is yet to pick up. Traders are currently focused on the domestic market because prices are better and there is no parity in the international market.

SBI Card chief Tewari resigns; appointed MD at State Bank

SBI CARD ON Wednesday said its managing director and CEO Ashwini Kumar Tewari has resigned pursuant to his appointment as MD of State Bank of India. "We wish to inform

that Ashwini Kumar Tewari, managing director & CEO (nominated

> has tendered his resignation from directorship of the company with effect from the close of business hours of January 27, 2020," SBI Card said in a regulatory filing. The resignation

owing to his appointment as managing director of

by State Bank of India) of

the company

State Bank of India (SBI), it said. "He will also cease to the MD&CEO of the company from the said date," said the pure-play card company pro-

K. K. Rajeev Nambiar **CEO & Managing Director**

moted by SBI. PTI

financialexp.epap.in

Place: New Delhi

वि वि धा | होंकशता

शुद्धीपत्रक

सर्व संबंधित लोकांस कळविण्यात येते की, खालील सही करणार यांनी दिनांक १९/०१/२०२१ इसवी रोजीच्या दैनिक 'लोकसत्ता' वृत्तपत्राचे पान क्रमांक १३ वर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीर नोटीसी मधील परिशिष्टामधील अनुक्रमांक (४) मध्ये मिळकत मालकाचे नांव - प्रकाश वसंत कोद्रे - या ऐवजी - प्रज्ञा वसंत कोद्रे - असे वाचण्यात यावे. तसेच अनुक्रमांक (५) मध्ये मिळकत मालकाचे नांव - आदेश वसंत कोद्रे तफें अ.पा.क. वडील वसंत ज्ञानीबा कोंद्रे - या ऐवजी - आदेश वसंत कोंद्रे - असे

सतीश प्रभाकर दरेकर व इतर तीन, बी कॉम् , एलएल. बी., ॲडव्होकेट ऑफिस पत्ता :११२/११३, पहिला मजला, इंदलाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, लाल बहादुर शास्त्री रोड, ९८७–अ, सदाशिव पेठ, पुणे : ४११ ०३० फोन : २४५३०४०३

Loss of LIC Group Gratuity Scheme Policy Document

Policy document for Symbiosis Open Education Society's LIC Group Gratuity Scheme Policy GGCA- 639006 has been lost. If anyone finds the abovementioned policy document, please contact on the phone number given below or may return it on the address mentioned below. The finder shall be suitably rewarded.

Contact Number: 020-66211111 Address: Symbiosis Bhavan, 1065 B. Gokhale Cross Road, Model Colony, Pune, 411016



निविदा जाहिरात- मुदतवाढ विक्री कालावधी दिनांक २८/०१/२०२१ ते दि. ०४/०२/२०२१ वेळ- दु. १२.०० पर्यंत जाहिरात क्र. २५-डीसी-३-२०२०

पुणे महानगरपालिका

उपआयुक्त कार्यालय, परिमंडळ ३

स्वीकृती कालावधी दिनांक २८/०१/२०२१ ते दि. ०४/०२/२०२१, वेळ- दु. १२.०० पर्यंत टेंडर उघडणे

	ादनाव	h ०५/०२/२०२१, दुपारा १२.०० वाणता				
निविदा क्र.	विभागाचे/ खात्याचे नाव	कामाचे नाव	निविदा संच किंमत	अंदाजित पूर्णगणित रक्कम	वयाणा रक्कम	कामाच मुदत
PMC/ Zone- 3/2020-21/ Warje Karvenagar/99	वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय	प्रभाग क्र. ३१ व मधील कर्वेनगर वारजे परिसरात विविध ठिकाणी पांढरे पट्टे व कॅटसाआय बसविणे	४१५	४३०७३६.००	4000	६० दिवस

कॅटसाआय बसविणे

- ;) पुणे म.न.पा.ची वरील कामे ही अनुभवी/ म.न.पा. मान्यताप्राप्त ठेकेदारांकडून (प्रत्येक कामासाठीच्या पूर्वपात्रता अटी टेंडर सेटमध्ये नम्र केल्यानुसार) करून घ्यावयाची आहेत आणि निविदेसोबत जोडलेल्या अटी/ शतींवर ठेकेदाराने स्वाक्षरी करून अ पाकिटात अपलो
-) सदर कामांबाबत निविदा अटी/ शर्ती इ. बाबतचा सर्व तपशील निविदा संचामध्ये नमूद केला असून, सदर कामाचे निविदा संच www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. निविदा संचाची विक्री व स्वीकृती सदर वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे.
- ऑनलाईन निविदा प्रक्रियेसंबंधी संपूर्ण माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा Contact No. 0120-4200462/ 0120-4001002/91-8826246593 ४) निविदा विक्रीच्या शेवटच्या दिवशी निविदा संच प्राप्त न झाल्यास व स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी ऑनलाईन सादरीकरण न झाल्यास
- याची सर्वस्वी जबाबदारी टेंडरदाराची राहील) कार्यालयीन आदेश क्र. अतिमआवि)/३२, दिनांक २२/०४/२०१६ नुसार बयाणा रक्कम ई.सी.एस./आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी
- सुविधेमार्फतच स्वीकारण्यात येणार आहेत. - श्री. जयंत भोसेकर,

उपआयक्त परिमंडळ क्र. ३ पुणे महानगरपालिका १, पुणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८

जाहीर नोटीस (१)

संबंधितांना या नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्य मंजुर योजनेतील आरक्षणाने/रस्त्याने बाधीत क्षेत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका सदर मिळकतीच्या हितसंबंधीतांकड्न हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टि.डी. आर) बदल्यात ताब्यात घेत आहे. सदरील मिळकत निबंध व निजोखीम असल्याचा भरवसा सदर मिळकतीच्या हितसंबंधीतांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस दिला आहे.

खालील नमुद मिळकतीवर खालीलप्रमाणे जमीन मालकांशिवाय अन्य कोणाचाही अन्न, वस्त्र, गहाण, दान, बक्षीस, खरेदी पोटगी,लीज लीन, चार्ज, इजमेंट अथवा कोणत्याही प्रकारचा हक वा हितसंबंध असल्यास संबंधितांने प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसाच्या आत उपसंचालक, नगररचना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे ४११०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन दिवशी व वेळेत येऊन मुळ कागदपत्रांसह आपली हरकत लेखी स्वरूपात द्यावी. सदर मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास खालील मिळकतीवर कोणाचाही, कसलाही हक वा हितसंबंध नाही असे समजून किंवा असल्यास संबंधीताने तो जाणूनबुजून सोडून दिला आहे. असे समजून पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिमन ताब्यात घेईल व सदर जिमनीचा मोबदला टि डी आर च्या स्वरूपात खालील जमीनमालकास अदा केला जाईल. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

परिशिष्ट - १) मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे , पोट तुकडी मुळशी , येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे वाकड येथील स.नं. १८१/२ पैकी व १८१/३ पैकी मधील श्री. जनार्दन गेणु तेली यांचे मिळकतीमधील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मंजर विकास योजनेतील दोन २४.०० मी. रस्ता या प्रस्तावाने बाधित क्षेत्र ७४०.२४ चौ.मी जमीन त्यास चतुःसिमा खालील प्रमाणे -

चतुः सिमा :-

१) २४.०० मी. रस्ता बाधित क्षेत्र – ५१४.३७ चौ.मी. (पिंक सिटी रस्ता)

पुर्वेस- लागु रस्ता पश्चिमस- अर्जदाराची उर्वरीत मिळकत

उत्तरेस– लागु रस्ता (स.नं. १८१ पैकी) दक्षिणेस- लागु रस्ता (स.नं. १८१ पैकी)

२) २४.०० मी. रस्ता बाधित क्षेत्र – १९८. ८७ चौ.मी. (वाकड-थेरगाव रस्ता) पुर्वेस- अर्जदाराची उर्वरीत मिळकत

पश्चिस- लागु रस्ता दक्षिणेस- लागु रस्ता (स.नं. १८१ पैकी) उत्तरेस– लागु रस्ता (स.नं. १८१ पैकी)

परिशिष्ट - २) मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोट तुकडी हवेली, येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील

मौजे किवळे येथील स.नं.७३/१/१/२/३ पै. मधील श्री. सचिन रामदास तरस यांच्या मिळकती मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढीव क्षेत्र मंजूर विकास योजनेतील आ.क्र. ४/११९ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे (EWS) या प्रस्तावाने बाधित होणारे ३८१.३३ चौ.मी., जमीन त्यास चतुःसिमा खालील प्रमाणे

उत्तरेस :- स.नं. ७३ पै. मिळकत पूर्वेस :- स.नं. ७३ पै. मिळकत

पश्चिमेस :- स.नं. ७३ पै. मिळकत दक्षिणेस :- स.नं. ७३ पै. मिळकत परिशिष्ट - ३) मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोट तुकडी हवेली, येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील

मौजे किवळे येथील स.नं. ८३/२/१ पै. मधील मे. वैष्णवी प्रमोटर्स अँन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्री. संदिप विठ्ठल काटे, श्री. संतोष विठ्ठल काटे व श्री. निलेश विठ्ठल काटे मे. सरस्वती डेव्हलपर्स तर्फे भागीदार सौ. मृणालीनी युवराज निंबाळकर यांच्या मिळकती मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीचे मंजूर विकास योजनेतील आ.क्र.४/१४२ टाऊन हॉल या प्रस्तावाने बाधीत होणारे ८८७.५० चौ.मी. व आ.क्र.४/१४१ खेळाचे मैदान या प्रस्तावाने बाधीत होणारे २५२.०० चौ.मी. असे एकुण ११३९.५० चौ.मी., जमीन त्यास चतुःसिमा खालील प्रमाणे

१) आ.क्र.४/१४२ टाऊन हॉल (बाधीत क्षेत्र— ८३०.५० चौ.मी.)

पूर्वेस :- स.नं. ८३ पैकीची मिळकत पश्चिमेस: - महापालिकेच्या ताब्यातील मिळकत (रस्ता) दक्षिणेस :- स.नं. ८३ पैकीची मिळकत उत्तरेस :- स.नं. ८३ पैकीची मिळकत

२) आ.क्र.४/१४२ टाऊन हॉल व आ.क्र.४/१४१ खेळाचे मैदान (बाधीत क्षेत्र— ३०९.०० चौ.मी.)

पुर्वेस :- स.नं. ८३ पैकीची मिळकत पश्चिमेस :- स.नं. ८३ पैकीची मिळकत

दक्षिणेस :- महापालिकेच्या ताब्यातील मिळकत (रस्ता) उत्तरेस :- स.नं. ८३ पैकीची मिळकत

परिशिष्ट - ४) मिळकतीचे वर्णन – तुकडी पुणे , पोट तुकडी हवेली , येथील तसेच पिंपरी चिंचवड

महानगरपालिका हद्दीतील मौजे पिंपळे गुरव येथील स.नं. ७८/२/१/२ पैकी मधील श्री. संतोष महादेव भिंताडे यांचे मिळकतीमधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेतील १८.०० मी.रुंद रस्त्याने बाधित होणारे १५४.००

चौ.मी जमीन त्यास चतुःसिमा खालील प्रमाणे –

दक्षिणेस- स.नं. ७८ पैकीची मिळकत उत्तरेस- स.नं. ७८ पैकीची मिळकत पुर्वेस- स.नं. ७८ पैकी मधील अस्तित्वातील रस्ता

पश्चिमेस- स.नं. ७८ पैकीची मिळकत जाहीर नोटीस (२)

सर्व संबंधीतांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली मिळकत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत असुन सदर मिळकतीचे मालक यांच्याकडून एफ.एस.आय. उर्वरित भूखंडावर वापरण्याचे बदल्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेत आहे. सदरील मिळकत निर्वेध व निजोखीम असल्याचा भरवसा जमीन

मालकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस दिला आहे. उपरोक्त मिळकतीवर वरील जमीन मालकांशिवाय अन्य कोणाचाही अन्न, वस्त्र, गहाण, दान, बक्षीस, खरेदी, पोटगी, लीज, लीन, चार्ज, इजमेंट अथवा कोणत्याही प्रकारचा हक वा हितसंबध असल्यास संबंधितांने प्रस्तूतची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत उपसंचालक, नगररचना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे - ४११०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत येऊन मुळ कागदपत्रांसह आपली हरकत लेखी स्वरुपात दयावी. सदर मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास सदर मिळकतीवर कोणाचाही, कसलाही हक वा हितसंबध नाही असे समजून किंवा असल्यास संबंधितांने तो जाणूनबुजून सोडून दिला आहे, असे समजून पिंपरी चिंचवड महानगरपालिका जमीन ताब्यात घेईल

जाईल. त्यानंतर येणा-या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही यांची कृपया नोंद घ्यावी. परिशष्ट – मिळकतीचे वर्णन – तुकडी पुणे , पोट तुकडी – मुळशी , येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे वाकड येथील स.नं. १०८/३/२/ई पै. व स.नं. १०८/३/१/ब पै. मधील सौ. शुभांगी दत्तात्रय माने व श्री. दत्तात्रय रामचंद्र माने यांचे मिळकतीमधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीचे मंजूर विकास योजनेतील ३०.०० मी. रस्तारुंदीने

व सदर जमीनीचा मोबदला एफ.एस.आय. उर्वरित भुखंडावर वापरण्याच्या स्वरुपात वरील जमीन मालकास अदा केला

बाधित क्षेत्र ३२४.५८ चौ.मी. जमीन त्यास चतुःसिमा खालील प्रमाणे -पुर्वेस- स.नं. १०८ पैकीची मिळकत

पश्चिमस- स.नं. १०८ पैकीची मिळकत उत्तरेस – स.नं. १०८ पैकीची मिळकत दक्षिणेस- स.नं. १०८ पैकी अर्जदाराची उर्वरित मिळकत

> सही/-(राजेंद्र पवार) उपसंचालक

नगररचना व विकास विभाग

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे ४११०१८ दिनांक-२७/०१/२०२१ सदरची जाहीर नोटीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

बाल लैंगिक अत्याचारावरील वादग्रस्त आदेशाला स्थगिती

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर: शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला असेल तरच तो लैंगिक अत्याचार ठरतो. कपड्यांवरून शरीराची चाचपणी करणे म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही, या उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

केंद्र सरकारच्या विनंतीनंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मुंबई खंडपीठाच्या आदेशावर स्थगिती

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

दिली असून केंद्र सरकारला सविस्तर याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गिट्टीखदान पोलिसांनी १४ डिसेंबर २०१६ ला अपहरण, विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ अन्वये सतीश बंडू रगडे (३९), रा. सुरेंद्रगड याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपीला लैंगिक अत्याचाराखाली तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. आरोपीने या निर्णयाला

उच्च न्यायालयात आव्हान दिले. या आदेशावर देशभरात वादळ उठले व राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केंद्र व राज्य सरकारकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची मागणी केली. सरन्यायाधीश बोबडे यांच्यासमक्ष बुधवारी महान्यायव्यादी के. के. वेणुगोपाल यांनी या प्रकरणाची केंद्र सरकारला अधिकृत याचिका

दाखल करण्याची परवानगी

उच्च न्यायालयाचा वादग्रस्त आदेश काय?

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, या प्रकरणात पीडितेच्या त्वचेला स्पर्श केल्याचे पुरावे स्पष्ट नसतील तर लैंगिक अत्याचारात इतकी कठोर शिक्षा ठोठावणे योग्य नाही. त्यामुळे हा गुन्हा विनयभंगाच्या व्याख्येत मोडणारा असून त्याबाबत एक वर्षाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार लैंगिक अत्याचारासाठी आरोपीने अत्याचाराच्या हेतूने मुलांच्या खासनी अवयवांना थेट स्पर्श करणे आवश्यक आहे. या प्रकरणात असे घडलेले दिसून येत नाही. फक्त कपड्यांवरून मुलांच्या शरीराची चाचपणी करण्याचे कृत्य लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही.

मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती केली. सरन्यायाधीशांनी केंद्र

(नोंद. कार्यालयः एफ-३३, रांजणगाव एमआयडीसी, ता. शिरूर, पुणे ४१२२०९)

सरकारला याचिका दाखल करण्याची परवानगी देत उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

स्वा/- (अक्षत गोयंका)

व्यवस्थापकीय संचालक

डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड

(CIN No. L28991PNC1961PLC139151)

SAHYADRI INDUSTRIES LIMITED

CIN No: L26956PN1994PLC078941 Regd. Office: 39/D, Swastik House, J. N. Road, Gultekdi, Pune 411037 T:+2026444625/26/27;

F:+202644 4624/2645/8888 W: www.silworld.in, E: info@silworld.in; NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47(1) of Securities And Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") that, meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 3rd February 2021 inter alia to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended on 31st December, 2020.

This Information is also available on the website of the Company at www.silworld.in and on the web sites of stock exchanges at www.bseindia.com

For Sahvadri Industries Limited Satyen Patel

Date: 25/01/2021 Managing Director Place: Pune DIN:00131344

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा सारांश (रु. लक्ष) (रु. लक्ष) रोजी संपलेली तिमाही रोजी संपलेली नऊमाही रोजी संपलेले वर्ष ३१ डिसेंबर, २०२० ३० सप्टेंबर, २०२० ३१ डिसेंबर, २०१९ ३१ डिसेंबर, २०२० ३१ डिसेंबर, २०१९ ३१ मार्च, २०२० (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) 2,203.66 2,032.22 2,688.43 3,323.62 36.838 60.33 299.30 808,00 १६६.७१ 290.84 396.43

१. प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न 2,200.00 8,836.90 करपश्चात सामान्य कामांमधन 337.64 378.30 निञ्चळ नफा सदर कालावधीसाठी करपश्चात 38.808 \$86.03 एकुण सर्वकष प्राप्ती (सदर कालावधीच्या नफ्यासह आणि सदर कालावधीच्या इतर सर्वकष प्राप्तीसह) इक्विटी शेअर कॅपिटल 369.60 369.60 349.40 389.60 369.60 349.40 मागील लेखा वर्षाच्या हिशेबी ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळता राखीव निधी प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मुल्य) 80.88 6.63 मूळ व सौम्यीकत 4.39 3.04 38.8 2,80

१. वरील निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले व संचालक मंडळाने त्यांना दि. २८ जानेवारी, २०२० रोजी घेण्यात आलेल्या सभेत मंजरी दिली. कंपनीच्या लेखापरीक्षकांनी त्यांचे मर्यादित परीक्षण केले

. वर दिलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड अदर डिस्क्लोजर रिक्वयरमेन्टस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे प्रस्तुत केलेल्या तिमाही व नऊमाही वित्तीय निकालांच्या तपशिलाचा सारांश आहे. ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीच्या वित्तीय निकालांचा संपूर्ण तपशील स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर www.bseindia.com येथे आणि कंपनीच्या वेबसाइटवर www.duncanengg.com येथे उपलब्ध आहे.

स्थान : नोएडा दिनांक: २७ जानेवारी, २०२१

नवीमुंबई, बदलापुरजवळ

माणगाव मार्गावर

रेसिडेन्शियल प्लॉट

तसेच खोपोली, पाली, रोहा,

जाहिरातविषयक

वर्तमानपत्रामध्ये पब्लिक

नोटीस/ लिगल/ टेन्डर/

देण्यासाठी 'सर्वोदया'

बोरिवली (मुंबई).

9321989026.

लोकसत्ता + सर्वच

वर्तमानपत्रांत स्कीम +

डिस्काऊंट विवाहविषयक,

जागाविषयक, श्रद्धांजली,

शैक्षणिक, पाहिजेतच्या

जाहिराती प्रसिद्धीसाठी

(Professional

+91-9321989026.

Service).

'सर्वोदया ॲडव्हर्टायझिंग'

Management Prompt

सिम्ला-कुलूमनाली

सोसायटी, शेअर सर्टिफिकेट,

0070728520-1

0070728067-1

0070728163-1

लेकसत्ता lassifieds

नोकरीविषयक

पाहिजेत शैक्षणिक



Indira Institute of Management, Pune An Autonomous Institute approved by UGC and affiliated to SPPU

REQUIRED (1) One Research Assistant

on purely adhoc basis for a period of 11 months from February 2021 -December 2021

For carrying out research for a project under grant received from ICSSR. New Delhi. Remuneration 13,000.00 per month consolidated. Preferred Qualifications: M.Phil. Post-Graduate in Economics Mathematics or Commerce with excellent knowledge of MS Excel, Data Mining. and should have good Communication Skills.

Interested candidates are requested to mail their curriculum-vitae including a photograph and contact

details to pgrc.iimp@indiraedu.com not later than seven days from the date of the advertisement.

In subject please mention "Application for the Post of Research Assistant"

Director NDIRA INSTITUTE OF MANAGEMENT, PUNE 85/5-A, Tapasya, Thathawade, Pune 411033

0090280934-1-1

व्यवसाय कर्जविषयक

प्रधानमंत्री जनधन योजनाअंतर्गत मुद्रा Future Finance समस्त लोन मात्र २४ तासांत, २% व्याज ५०%

सूट महिलांसाठी. 8979596870, 8126257282.

0070727829-1

Free! Free! Free Seminar on Share Market, Option Strategy & Currency Market. Kadam Capital-9834415204 www.kadamgroups.

शेअसे

0090280925-1

खरेदीविक्रीसाठी -८६२५९४९९६३/ 9970469060. शैक्षणिक विशेष

to advance courses Abhishek Ambekar 9822307887 0050174485-1

French and English basic

ऑग्रीमेंट/ कंपनी शेअर/ रिकव्हरी नोटीसच्या जाहिराती

मालमत्ताविषयक

जागाविषयक

फ्लॅट मालक यांच्यासाठी

महत्त्वाची सूचना- इमारतीची सोसायटी सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या नावे इमारतीच्या खालील मूळ जिमनीची मालकी हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायद्याप्रमाणे डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजे मानीव अभिहस्तांतरणसाठी तंत्रशुद्ध प्रस्ताव तयार करून पूर्ण अंमलबजावणीसाठी संपर्क-09209637125, सुविधा कंद्र, www.sskindia.in/

प्रक्रिया करण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन व 09209637031/ New Application Download, अर्ज क्रमांक अ, अर्ज क्रमांक इ.

0070728303-1

डहाणू, अलिबाग, दिवेगार, दापोली, गोव्यापर्यंत सीव्ह्यू ६ गुंठ्याचा बागायतीवाडी खरेदी विक्रीसाठी -८६२६०९९९६३/ ९१७५२८४४२६.

0070728518-1

दापोली अथांग समुद्रासमोरच २ लाख प्रति गुंठ्याचा प्लॉट फक्त १ लाखात. कोकणात विविध ठिकाणी जिमनीसाठी - 9920469080/ ९८६७९३४३१४.

0070728516-1

पुणे शहरालगत बंगलो प्लॉट तसेच पानशेत पाचगणी लोणावळ्याजवळ नदी, डॅमलगत उत्तम फायदा देणाऱ्या जमिनी खरेदीसाठी दोस्तीदुर - शास्त्रोक्त ८८५५९२१३४१/

0070728522-1

९८६७९३४३१४.

दुरिस्ट पॉईंटला प्रॉपर्टी नियर मुंबई, पुणे, नासिक, कोकण, गोवा, पंचगणी, रिव्हर, डॅम, सीव्ह्यू बंगलो प्लॉट, फार्महाऊससाठी -8626099963/ यूमथांग - दार्जिलिंग. 8855921341. 9594880123/ 0070728464-1 9702251584.

0070692291-8

नोकरीविषयक

Dr. Mar Theophilus School Dhanori-15

(Affiliated to CISCE) - (School Code - MA 196/2016) Ph: - 020-27029140, Mobile No. 7720043214

Invites applications for the post of MUSIC TEACHER

PRIMARY AND SECONDARY TEACHERS in **ENGLISH, MATHEMATICS, PHYSICS & HINDI** Qualification: Graduate/ Post Graduate in

COORDINATOR for Primary section. Candidate with long Teaching & Administrative experience with excellent communication skills in English and Hindi.

Music/ English/ Mathematics/ Physics/ Hindi

Excellent communication skills in English and Computer proficiency are expected.

Please send in your resume to the Principal on or before 30.01.2021 on dr.mar.theophilus.school@gmail.com.

as Dattatraya Arjun

Nalawade as per

Aadhaar Card No

My old name Hasan

Shaikh Babu Shaikh

vide Adhar Card No

337205838889 Dated

14/12/2015

Changed to new name

as Hasan Babu Shaikh

My old name Satishbhai

0090280941-7

0090280941-1

0090280939-2

new name as Satish

My old name Subhash

vide Adhar Card No

376679985374 Dated

to new name as

28/05/2017

Chand Shroff Changed

Subhashchandra Shroff

माझे जुने नाव शकिलाबानो

शेख नसीर, माझे नवीन नाव

सादिका गुलामनबी खान.

No. 731300862020

As per Aadhar Card

Narsi Poriya as per

Aadhaar CardNo.

296389251650

568898452690

नावात बदल

with B.Ed.

यात्रासहल new name as देशपांडे ट्रॅव्हट्स

डलहौसी-धरमशाला चंदिगड-अमृतसरसह 13 दिवस, 10 मे, 35,500/-चारधामयात्रा-हरिद्वार ऋषिकेशसह 31,500/-, 13 दिवस, 17 मे, 27 मे, 7 जून, 17 जून

काश्मिर श्रीनगर ते श्रीनगर 16,500/-, 6 दिवस, दर मंगळवारी वैष्णोदेवी-काश्मिरसह 24,500/-, 11 दिवस, 3 टायर एसी 15, 22, 29 एप्रिल, 6, 13, 20, 27 ਵ अष्टविनायक दर्शन-जेजुरी-आळंदीसह **हॉमन स्टे 2,451/-, हॉटिल स्टे 3,351/** date 22.01.2021 3 दिवस, शुक्रवारी

तुळजापूर-पंढरपूर-गाणगापूर-अक्कलकोटसह कॉमन स्टे 2,751/-, हॉटेल स्टे 3,351/ 4 दिवस, गुरुवारी गणपतीपुळे-पावस-डेरवण-रत्नागिरीसह

कॉमन स्टे 3,551/-, हॉटेल स्टे 4,751/ 4 दिवस, गुरुवारी 9820962500 9819453043 8291046167 0251-2212655

0070726008-21-1

I have changed my old नर्मदापरिक्रमा, कुरवपूर name Natavar Somabhai Patel to new श्रीशैल्यम - पिठापूरम, name as Natwar श्रीदत्त परिक्रमा, चारधामयात्रा, नेपाळ -5502 5201 चितवनसह, सिमला -मनाली, त्रिस्थळी -My old name Rajat नैमिष्यआरण्यसह -काशीयात्रा, सिक्कीम -

My old name Dattatray Arjun Nalawade Changed to new name

My old name Khemchand Gulabrai Daswani Changed to Khemchand Gulabrai Dasani as per Aadhaar Card No. 465741660519

I Have Changed my Old name Charlotte Ann Baines to new name Sana Mohammed Khalily. Vide affidavit number 253/2021 dated 25 January 2021

0090280941-5

I Mrs Seema spouse of Jc-353661A Sub Vikram Singh have changed my name from Mrs Seema to Mrs.Seema Chaudhary vide affidavit no-39/2021

0090280940-1

I have changed my name from Harun Rasheed Khan to Harun Babu Khan Adhar card no 325876048483

I have changed my name

from Seema Namdeo Katekar to Sunetra Milind Karyakarte as per the Maharashtra Gazette No. (M -2096190) 0070728803-1

Somabhai Patel as per Aadhaar Card No.3844

0090280941-4

Chandrakant Shah Changed to new name Rajat Chandrakant Shaha Aadhar Card No. 3748 0771 3769 Dated 27/01/2021

0090280941-3

वैयक्तिक

I Lata Shivaji Tavare W/o. JC-185506H Rank- Ex. Sub/Maj. Hony Capt. Name- Tavare Shivaji 0090280941-6 Sambhaji Have Changed My D.O.B (Old) 01/05/1964 to (New) 01/06/1965 as per Affidavit No. 664 Dated

> 07/01/2021 0090280935-2

0090280941-2 | Rashmi Rajendra Taware W/o. Navy No.114213-A Rank- Ex-Narsi Poriya Changed to PO Name- Taware Rajendra Anandrao Have Changed My D.O.B (Old) 31/12/1970 to (New) 01/06/1968 as per Affidavit No. 70 Dated-01/01/2021.

0090280935-1

महत्त्वपूर्ण निवेदन अंडक्टांडजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळजं

तिली जात असली तरी त्याच्या आशयाची कन्टेन्ट) पडताळणी करणे शक्य होत नाई सिद्ध होणाऱ्या जाहिंगतीतील जाहिंगतद हंपन्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तीयरीव ववहार केल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान । हानी झाल्यास त्यासाठी अथवा संबंधित पहिरातीतील आशयासाठी द इंडियन एक्स्प्रेर प्रा.) लिमिटेडला जबाबदार उरविता येणा गही. त्यामुळे वाचकांना आम्ही असा सल्ला देती की, जाहिरातदारांना कोणतीही स्वक्रम प्रेषित रण्यापूर्वी अथवा त्यांच्यावरोवर कोणत्याही त्वरूपाचे संपत्तिपत्र कार्यसिद्ध करण्यापूर्वी अथवा एखाद्या जाहिरातीवर आधारित कोणतीही कृती हरण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी

करण्याची खबरदारी घ्याबी.

मी मिरा अभिमान गव्हाणे, माझे नाव मिराबाई अभिमन्य गव्हाणे बदलुन मिरा अभिमान गव्हाणे केले आहे. ऑफिडव्हीट नं. २०५२१४१९२१२६८५००१३ १५३८, दिनांक

२१/०१/२०२१ 0090280927-3







जाहिरात क्रमांक.- ७१४